

**जिल्हा परिषदांतर्गत विविध विकास कामांची
अंमलबजावणी/संनियंत्रण करण्याबाबत सूचना**

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग
शासन परिपत्रक क्र.जिपर-२०१४/प्र.क्र.९९भाग/२(ब)/बांध-३
बांधकाम भवन, २५ मईबान पथ,
फोर्ट, मुंबई-४००००९
दिनांक: २० ऑक्टोबर २०१८

वाचा :

१) शासन परिपत्रक, ग्राम विकास विभाग क्रमांक संकीर्ण २०१२/प्र.क्र.१११/पं.रा.८, दि.१५ जून, २०१३

शासन परिपत्रक:

महालेखापाल, नागपूर यांनी महाराष्ट्र राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये २००७-०८ ते २०११-१२ या कालावधीतील बांधकामाच्या संदर्भात मे २०१२ ते ऑगस्ट २०१२ या कालावधीत लेखा परिक्षण केले होते. महालेखापाल यांनी या संदर्भातील लेखा परिक्षणानंतर निरीक्षण करून शासनाकडे त्यातील त्रुटी व शिफारशी सादर केल्या होत्या या शिफारशींच्या अनुषंगाने पंचायत राज संस्थेच्या कामामध्ये प्रभावी नियंत्रण रहावे व निधीचा योग्य वापर व्हावा यासाठी संदर्भाधिन शासन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत. तथापि, पंचायत राज संस्थांमार्फत सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे याबाबत पुन्हा खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

अ. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत मंत्रालयाच्या वेगवेगळ्या प्रशासकीय विभागाची कामे होत असतात. यासाठी वेगवेगळ्या मंत्रालयीन विभागाकडून जिल्हा परिषदेच्या अधिनस्त निधी वितरीत करण्यात येऊन या अनुषंगाने वेगवेगळे लक्ष्य जिल्हा परिषदेस आखून दिलेले असते. या कामाचा महालेखापाल यांनी आढावा घेतला असता काही ठिकाणी असे निदर्शनास आले की, जिल्हा परिषदेस वेळेवर निधी उपलब्ध झालेला नाही किंवा मंत्रालयीन विभागांच्या मुळ मार्गदर्शक सूचनांनुसार जागा उपलब्ध होणे, इत्यादी बाबीं संदर्भात योग्य नियोजन झालेले नाही आणि यामुळे काही ठिकाणी हा निधी अखर्चित राहिला, तर काही ठिकाणी काम अपूर्ण राहिले आणि पर्यायाने सदर कामाची किंमत वाढत गेलेली आहे. यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी महालेखापाल यांनी अशी शिफारस केली आहे की, या कामाचे नियोजन वेळेवर व्हावे व संबंधितांना वेळेवर निधी मिळणे आवश्यक आहे. या दृष्टीने सर्व मंत्रालयीन विभागांना अशी विनंती करण्यात येते की, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागकडून जी कामे करण्यात येत असतात त्यांचे नियोजन आर्थिक वर्षाच्या सुरवातीला वेळेवर जिल्हा परिषदेला कळविण्यात यावे व सदरचा निधी सुध्दा जिल्हा परिषदेस तात्काळ वितरीत करण्यात यावा.

ब. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी जिल्हा परिषदेतर्गत वार्षिक योजना तयार करताना त्या वेळेवर तयार होतील व जिल्हा विकास समितीस/जिल्हा परिषदेस वेळेवर सादर होतील आणि कामे पूर्ण होण्यास उशीर होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

क. वेगवेगळ्या योजना राबविताना कार्यारंभ आदेश देण्यापूर्वी आवश्यक त्या सुविधा उदा. जमीन, संबंधित प्राधिकरणाची मान्यता व इतर मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध आहेत काय याची खातरजमा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी करावी. तसेच सर्व कामे नियमानुसार व आवश्यक त्या दर्जाची होत आहेत किंवा नाही, त्याचप्रमाणे निविदा सूचनांप्रमाणे काम वेळेवर झाले नाही, तर योग्य तो दंड आकारून ती रक्कम तिजोरीत जमा करणे, याची दक्षता अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी घ्यावी.

जिल्हा परिषदांना शासनाच्या विविध विभागाकडून प्राप्त होणाऱ्या निधीचा सुयोग्य वापर व्हावा व योजना/कामे विहित कालावधीत पूर्ण व्हावीत यासाठी उपरोक्त सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१८१०२०११०३४१०९२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्रकाश वळवी)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १.अध्यक्ष, जिल्हा परिषद, (सर्व)
२. मा.विधानसभा/विधानपरिषद सदस्य (सर्व), विधानमंडळ, मुंबई.
३. मा. अप्पर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई.
४. सर्व विभागीय आयुक्त, सर्व महसूल विभाग.
५. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर
६. जिल्हाधिकारी, (सर्व)
७. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
८. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
९. मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
- १०.कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद (सर्व)
- ११.सर्व मंत्रालयीन विभाग
- १२.निवडनस्ती कार्यासन बांधकाम-३